

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर, २०२० या कालावधीकरिता अख्या चण्या ऐवजी मोफत चणाडाळ वितरित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: अधापु-२०२०/प्र.क्र.७६/ना.पु.२२

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: १८ ऑगस्ट, २०२०.

- वाचा :-**
- १) शा.नि.क्र.राभादु-१०१७/प्र.क्र.७०/नापु-३१, दि.०४.०९.२०१७
 - २) केंद्र शासनाचे पत्र क्र.F.No.PS-०३००२/३/२०२०-PMC, दि.०२.०७.२०२० चे पत्र.
 - ३) केंद्र शासनाचे पत्र क्र.F.No.PS-०३००२/३/२०२०-PMC, दि.१७.०७.२०२० चे पत्र.
 - ४) केंद्र शासनाचे पत्र क्र.F.No.PS-०३००२/१५/२०२०-PMC, दि.२८.०७.२०२० चे पत्र.

प्रस्तावना :-

देशातील कोरोना व्हायरस (Covid-१९) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल, २०२० ते जून, २०२० या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति माह प्रति व्यक्ती ५ किलोग्रॅम अन्नधान्य व प्रति माह प्रति शिधापत्रिका १ किलो डाळ (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत) या परिमाणात मोफत वितरित करण्यात येत आहे. आता संदर्भ क्र.२ येथील केंद्र शासनाच्या पत्रानुसार सदर योजनेस जुलै ते नोव्हेंबर, २०२० या कालावधीकरिता मुदतवाढ देण्यात आली असून डाळीऐवजी प्रति माह प्रति शिधापत्रिका अखा चणा वितरित करण्यात येणार आहे. तथापि राज्यात अखा चणाऐवजी डाळ घेण्यास अधिक पसंती असल्याचे अनेक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. तसेच, अनेक लोकप्रतिनिधींनी चणा ऐवजी चणाडाळ वाटपाबाबत मागणी केली आहे. त्यानुसार राज्य शासनाने दिनांक २३.७.२०२० रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनास केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने केंद्र शासनाने संदर्भीय पत्र क्र.४ अन्वये काही अटींच्या अधीन राहून मान्यता दिलेली आहे. त्यानुसार याबाबत विभागाने मा. मंत्रीमंडळास प्रस्ताव सादर केला होता. दि.१२.०८.२०२० रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तारीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गत जुलै ते नोव्हेंबर, २०२० करिता अख्या चणा ऐवजी मोफत चणाडाळ वाटप करण्याच्या प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गत जुलै ते नोव्हेंबर, २०२० करिता चणाडाळ वाटप करण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

देशातील कोरोना व्हायरस (Covid-१९) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतर्गत पात्र

लाभार्थ्यांसाठी माहे जुलै, २०२० ते नोव्हेंबर, २०२० या कालावधीसाठी अख्या चण्याऐवजी प्रति माह प्रति शिधापत्रिका एक किलो चणाडाळ मोफत वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. PMGKAY (II) अंतर्गत जुलै, २०२० ते नोव्हेंबर, २०२० या कालावधीत केंद्र शासनाकडून नाफेड मार्फत प्राप्त होणाऱ्या ७६,६९८ मे. टन मोफत अख्ख्या चण्याची भरडाई करून त्यापासून प्राप्त होणाऱ्या चणाडाळीचे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरण करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त राज्य शासनास आवश्यक असणारा ९५८७ मे. टन चण्यापैकी मार्कफेडकडील उपलब्ध व अवितरीत ९००० मे. टन चणा या योजनेत समाविष्ट करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे यापूर्वीचे दिनांक २२/१०/२०१९ व दिनांक ०८/११/२०१९ च्या पत्रांन्वये देण्यात आलेले नियतन आदेश रद्द करणेत येत आहेत. सदर चणा या योजनेत समाविष्ट केल्यामुळे त्याच्या खरेदीसाठी यापूर्वी केलेल्या ₹ २९,११० प्रति मे. टन याप्रमाणे ₹ २६.२० कोटी खर्चाची तूट सहन करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

३. चालू आर्थिक वर्षात ना नफा ना तोटा योजनेतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत चणाडाळ सवलतीच्या दरात वितरीत करण्याकरिता दि.०१.०३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये चणाडाळ वितरीत करण्याकरिता मे. श्री.सप्तश्रृंगी कं. व ETC Agro Processing India या मिलर्सची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि ETC Agro Processing India या निविदाकाराने जून, २०१९ साठी दिलेल्या नियतनाचे काम करू शकत नसल्याचे शासनास कळविले असल्याने माहे सप्टेंबर, २०१९ पासूनचे चणाडाळीचे वितरण मे. श्री.सप्तश्रृंगी कं. या निविदाकाराकडून करण्यात येते व त्यांचा करारनामा दिनांक २२/१०/२०२० पर्यंत वैध असून त्या अंतर्गत ९००० मे.टन चणा भरडाई प्रलंबित आहे. मा.मंत्रिमंडळाने उद्योग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दि.०१.१२.२०१६ मधील परिच्छेद ३.३ खरेदीच्या विशेष पध्दती अंतर्गत परिच्छेद ३.३.२ मधील पुनर्प्रत्ययी आदेश देण्याबाबतच्या तरतुदी अंतर्गत सुरवातीच्या आदेशाचे ५०% वा ₹.१० कोटी या पैकी जे कमी असेल त्या पर्यंत खरेदी करण्यास, पूर्वीचा पुरवठा पूर्ण करण्यास तसेच सदर प्रस्ताव विशेष समर्थनासह अंतिम निर्णयासाठी खरेदी समिती समोर सादर करण्याच्या तरतुदी शिथिल करून कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत तत्परतेने सण, उत्सवांपूर्वी डाळ वाटपाच्या दृष्टीने प्रस्तुत प्रकरणी मे.श्री.सप्तश्रृंगी कं. या निविदाकारास पुनर्प्रत्ययी आदेशाद्वारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गत (PMGKAY II) ८६२८५ मे.टन चण्याचे ८०% उताऱ्याने व ₹ ४२८५ प्रति मे.टन या दराने प्राप्त होणाऱ्या चणाडाळीचे तालुका गोदामापर्यंत वितरण करण्यासाठी नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे.

सदर कंत्राटदाराने दि. ४.८.२०२० रोजीच्या पत्रान्वये सहमती दर्शविल्यानुसार मागील निविदादरात कोणतीही दरवाढ न करता निविदीतील स्विकृत अटी शर्ती व शासनाबरोबर केलेल्या करारनाम्यानुसार नाफेडने उपलब्ध केलेल्या गोदामातून चण्याची उचल करून त्याची डाळ ५० किलोच्या ज्यूट अथवा PP बॅगमध्ये पॅकिंग करून विहित तालुका गोदामापर्यंत वाहतूक करण्यात यावी. त्याचप्रमाणे अस्तित्वातील करारनाम्यातील मार्कफेडकडील उपलब्ध व अवितरीत ९००० मे. टन चण्याची भरडाई करण्यासाठी सदर चणा कोणत्या गोदामातून किती उचल करावयाचा आहे याबाबत

कंत्राटदाराने मार्केटिंग फेडरेशनकडे संपर्क साधावा. यादृष्टीने कंत्राटदाराशी करारनामा करताना वित्तीय सल्लागार व उपसचिव यांनी नियमानुसार आवश्यक त्या अटी व शर्तीचा समावेश करावा.

सोबत जोडलेल्या विवरणपत्र “अ” नुसार नाफेडकडून दर्शविण्यात आलेल्या गोदामातून अख्या चण्याची उचल करुन विवरणपत्र “ब” मध्ये दर्शविलेल्या जिल्हानिहाय नियतनानुसार सर्व जिल्हयांना चणाडाळ वितरीत करण्यात यावी.

४. विवरणपत्र “अ” मध्ये दर्शविलेल्या नाफेडच्या गोदामातून चण्याची उचल करण्यापूर्वी कंत्राटदाराने चण्याच्या गुणवत्तेची तपासणी नाफेडच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत करावी. चण्याची गुणवत्ता FSSAI नुसार नसल्यास चण्याची उचल न करता त्याबाबत नाफेड व संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळविण्यात यावे. केंद्र शासनाच्या दि. १७.७.२०२० च्या पत्रानुसार स्विकृती दिल्यानंतर त्या अन्नधान्याची पूर्ण जबाबदारी राज्याची असून तदनंतर सदर अन्नधान्य नाफेडकडून बदलून (Replacement) मिळणार नाही. कंत्राटदाराने विवरणपत्र “अ” मध्ये दर्शविलेल्या संबंधित गोदामातून व मार्कफेडच्या गोदामातून उचललेल्या चण्याचा दैनिक अहवाल शासनास सादर करावा.

कंत्राटदाराकडून जिल्ह्यात चणाडाळ प्राप्त झाल्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी स्वतः अथवा तहसिलदारपेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करुन चणाडाळ गुणवत्ता तपासणी करुन FSSAI मानकाची पूर्तता करीत असल्याची खात्री करुनच चणाडाळ स्वीकारण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत खराब चणाडाळ स्विकारु नये.

जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यासाठी उचल करावयाच्या चण्याडाळीचे परिमाण गुणवत्ता तपासणीनंतरच कंत्राटदाराकडून स्वीकृत करावे. महसूल विभागातील जिल्ह्यांमध्ये आवश्यकतेनुसार चणाडाळ नियतन कमी/जास्त करण्याचे अधिकार संबंधित उपायुक्त (पुरवठा) यांना राहतील. याबाबतची माहिती उपायुक्त (पुरवठा) व संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शासनास वेळोवेळी सादर करावी. तथापि, त्या महसूल विभागास शासनाने दिलेल्या एकूण नियतनात शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यांना बदल करता येणार नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्याकरिता प्राप्त व वितरीत होणारी चणाडाळ याबाबतची माहिती शासनास वेळोवेळी उपलब्ध करुन द्यावी व त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.

५. सदर चणाडाळ विक्री करण्याकरिता शा.नि.क्र.राभादु-१०१७/प्र.क्र.७०/नापु-३१, दि.०४.०९.२०१७ अन्वये दुकानदारांना ₹ १.५०/- प्रति किलो एवढे मार्जिन देण्यात येईल.

६. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या डाळींचे लेखे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना माहे जुलै, २०२० ते नोव्हेंबर, २०२० या कालावधीकरीता स्वतंत्रपणे ठेवावीत. त्याचप्रमाणे याबाबतची माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर भरावयाची असल्याने याबाबतचा दैनिक अहवाल विहित विवरणपत्रात शासनास सादर करावा.

७. याकरिता होणारा खर्च “मागणी क्र.एम ४, मुख्यलेखाशीर्ष ४४०८, अन्न साठवण व वखार साठवण यावरील भांडवली खर्च ०१ अन्न, १०१ प्रापण व पुरवठा, (०२) प्रापण वितरण व किंमत नियंत्रण, (०२) (०१) मुंबई शहर खरेदी खर्च (अनिवार्य) (४४०८ ००७७), २१ पुरवठा व सामुग्री” या अंतर्गत चालु आर्थिक वर्षातील उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २१२/२०२०/व्यय-१० दिनांक १८.८.२०२० अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००८१८१७०३४८६९०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मनोजकुमार सुर्यवंशी)
शासनाचे सह सचिव

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
४. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
५. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
६. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
७. सर्व विधान परिषद सदस्य व विधानसभा सदस्य.
८. सर्व मंत्रालयीन विभाग
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. सर्व जिल्हाधिकारी
११. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
१२. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
१३. वित्तीय सल्लागार व उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई
१४. सर्व उपायुक्त (पुरवठा)
१५. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी
१६. सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी
१७. सर्व अधिकारी (सचिव वगळून), अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
१८. सर्व कार्यासने, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
१९. सर्व खाजगी सचिव, मा. मंत्री कार्यालये, मंत्रालय, मुंबई.
२०. सर्व खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री कार्यालये, मंत्रालय, मुंबई.
२१. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
२२. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, दवा मजला, विधानभवन, मुंबई
२३. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
२४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
२५. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-२, मुंबई
२६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, मुंबई

२७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर
२८. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, नागरी पुरवठा, लेखा परिक्षा मंडळ द्वारा - वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
२९. वित्त विभाग, व्यय-४, मंत्रालय, मुंबई
३०. प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहायक
३१. सर्व उपसचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
३२. NCDEX e Market Limited, 1st Floor, Ackruti Corporate Park, LBS Road, Kanjur Marg (W), Mumbai.
३३. निवडनस्ती (कार्यासन नापु-२२).

शा.नि.क.अद्यापु.2020/प्र.क.७६/नापु.२२ या शासकनिर्णयामुळेचे

विक्रयपत्र 'अ'

ALLOCATION OF RAW GRAM FOR STATE OF MAHARASHTRA UNDER PMGKAY EXTENSION (JULY-NOVEMBER 2020)		
State	Monthly Quantity	5 Months Quantity (MT)
Maharashtra	15339.69	76698.45

ANNEXURE-I					
COMMODITY SCHEME	SEASON	STATE	DISTRICT	GODOWN NAME	Qty
PSS	R-18	MAHARASHTRA	Solapur	MSWC Akluj	797.4
PSS	R-18	MAHARASHTRA	Kolhapur	MSWC Ichalkaranji	503.85
PSS	R-18	MAHARASHTRA	Satara	MSWC Koregaon	559.6
PSS	R-18	MAHARASHTRA	Aurangabad	MSWC Lasur	614
PSS	R-18	MAHARASHTRA	Solapur	MSWC Pandharpur	766.1
PSS	R-18	MAHARASHTRA	Parbhani	MSWC Sailu	1401.91
PSS	R-18	MAHARASHTRA	AMRAVATI	CWC Badnera	119.86
PSS	R-18	MAHARASHTRA	SOLAPUR	MSWC Barshi	162.8
PSS	R-18	MAHARASHTRA	DHULE	MSWC Dhule,MIDC	443.6
PSS	R-18	MAHARASHTRA	HINGOLI	MSWC Hatta	104.8
PSS	R-18	MAHARASHTRA	JALNA	MSWC JALNA-BORKHADI (PEG)	358.35
PSS	R-18	MAHARASHTRA	AURANGABAD	MSWC Kannad	260.95
PSS	R-18	MAHARASHTRA	PUNE	MSWC Kedgaon, A Nagar	197.5
PSS	R-18	MAHARASHTRA	SOLAPUR	MSWC Kurduwadi MIDC	263.1
PSS	R-18	MAHARASHTRA	NANDED	MSWC Loha	107.7
PSS	R-18	MAHARASHTRA	NASHIK	MSWC Nampur	305.6
PSS	R-18	MAHARASHTRA	NANDED	MSWC Nanded, MIDC	294.76
PSS	R-18	MAHARASHTRA	NASHIK	MSWC Nandgaon	352.9
PSS	R-18	MAHARASHTRA	AHMEDNAGAR	MSWC Newasa(MIDC) Phandripul	218.65
PSS	R-18	MAHARASHTRA	JALNA	MSWC Partur	215.15
PSS	R-18	MAHARASHTRA	SATARA	MSWC Phaltan	193.85
PSS	R-18	MAHARASHTRA	DHULE	MSWC Shirdur	128.6
PSS	R-18	MAHARASHTRA	AMRAVATI	MSWC Tiosa	179.65
PSS	R-18	MAHARASHTRA	SOLAPUR	MSWC Vairag	258.45
PSS	R-18	MAHARASHTRA	AHMEDNAGAR	MSWC Wambori	377
PSS	R-18	MAHARASHTRA	AMRAVATI	MSWC Warud	172.11
PSS	R-19	MAHARASHTRA	Nagpur	CWC Nagpur	812.8
PSS	R-19	MAHARASHTRA	Akola	CWC AKOLA-I	1613.2453
PSS	R-19	MAHARASHTRA	Yavatmal	CWC YAVATMAL	614.2911
PSS	R-19	MAHARASHTRA	Amravati	MSWC Achalpur	643.05
PSS	R-19	MAHARASHTRA	Akola	MSWC Akola	1005.763
PSS	R-19	MAHARASHTRA	Latur	MSWC Ausa	956.2
PSS	R-19	MAHARASHTRA	Buldana	MSWC Chikhali	513.3247
PSS	R-19	MAHARASHTRA	Amravati	MSWC Dhamangaon	730.3
PSS	R-19	MAHARASHTRA	Hingoli	MSWC Hingoli Malharwadi	741.1
PSS	R-19	MAHARASHTRA	Wardha	MSWC Karanja(Ghadge)	1558.3158
PSS	R-19	MAHARASHTRA	Amravati	MSWC Morshi	724.75
PSS	R-19	MAHARASHTRA	Yavatmal	MSWC Pusad	635.73
PSS	R-19	MAHARASHTRA	Akola	MSWC Telhara	836.434
PSS	R-19	MAHARASHTRA	Yavatmal	MSWC Wani (Y)	1461.718
PSS	R-19	MAHARASHTRA	Buldana	MSWC Warkhed Khamgaon	1286.5631
PSS	R-19	MAHARASHTRA	AMRAVATI	CWC BADNERA	130.4
PSS	R-19	MAHARASHTRA	LATUR	MSWC Ahmadpur	124.73864
PSS	R-19	MAHARASHTRA	AKOLA	MSWC AKOT	219.019
PSS	R-19	MAHARASHTRA	WARDHA	MSWC ARVI	231.81499
PSS	R-19	MAHARASHTRA	JALGAON	MSWC B- 6 Jalgaon MIDC	262.4
PSS	R-19	MAHARASHTRA	JALGAON	MSWC Bhusawal	212.65
PSS	R-19	MAHARASHTRA	JALGAON	MSWC Chalisgaon	190.7
PSS	R-19	MAHARASHTRA	CHANDRAPUR	MSWC Chandrapur MIDC	183.081
PSS	R-19	MAHARASHTRA	AMRAVATI	MSWC CHANDUR BAZAR	362.7
PSS	R-19	MAHARASHTRA	NANDED	MSWC City Gdn Nanded	337.67
PSS	R-19	MAHARASHTRA	PARBHANI	MSWC City Gdn Parbhani	309.15
PSS	R-19	MAHARASHTRA	AMRAVATI	MSWC Daryapur	485.7
PSS	R-19	MAHARASHTRA	NANDED	MSWC DHARMABAD	179.95
PSS	R-19	MAHARASHTRA	PARBHANI	MSWC Jintur	140.7
PSS	R-19	MAHARASHTRA	LATUR	MSWC Latur MIDC A-1	349.8
PSS	R-19	MAHARASHTRA	BULDHANA	MSWC Malkapur	317.7207

हालात
9/11/20

31/10/2020

PSS	R-19	MAHARASHTRA	WASHIM	MSWC MANGRULPIR	164.584
PSS	R-19	MAHARASHTRA	PARDHANI	MSWC Manwat	238.35
PSS	R-19	MAHARASHTRA	BULDHANA	MSWC Mehekar	245.15
PSS	R-19	MAHARASHTRA	NASHIK	MSWC Nandgaon(Khandeshwar)	251.75
PSS	R-19	MAHARASHTRA	JALGAON	MSWC Raver	469.1
PSS	R-19	MAHARASHTRA	PARBHANI	MSWC Sailu	153.3622
PSS	R-19	MAHARASHTRA	AMRAVATI	MSWC Tiosa	444.468
PSS	R-19	MAHARASHTRA	LATUR	MSWC Udgir	116.45
PSS	R-19	MAHARASHTRA	OSMANABAD	MSWC Umarga	155.45
PSS	R-19	MAHARASHTRA	NAGPUR	MSWC WADI HIGANA NAGPUR	101.70186
PSS	R-19	MAHARASHTRA	WARDHA	MSWC Wardha MIDC	112.6006
PSS	R-19	MAHARASHTRA	AMRAVATI	MSWC WARUD	211.5
PSS	R-19	MAHARASHTRA	CHANDRAPUR	MSWC Warora	231.641
PSS	R-19	MAHARASHTRA	JALGAON	MSWC Yawal	108.35
PSS	R-19	MADHYA PRADESH	BALAGHAT	MPWLC Baihar	314.55
PSS	R-19	MADHYA PRADESH	BALAGHAT	MPWLC Katangi	338.85
PSS	R-19	MADHYA PRADESH	CHHINDWARA	MPWLC Pandhurna	160.5
PSS	R-19	MADHYA PRADESH	CHHINDWARA	MPWLC Sounsar	319.492
PSS	R-19	MADHYA PRADESH	CHHINDWARA	MPWLC Chourai	460.35
PSS	R-19	MADHYA PRADESH	BETUL	MPWLC Bhalnsdehl	498.9
PSS	R-18	MADHYA PRADESH	Raisen	MPWLC Udaypura	382.48
PSS	R-18	MADHYA PRADESH	SEHORE	MPWLC Sehore	556.8
PSS	R-18	MADHYA PRADESH	SEHORE	MPWLC Takipur	558.36
PSS	R-18	MADHYA PRADESH	GUNA	MPWLC Raghogarh	300.71
PSS	R-18	MADHYA PRADESH	GUNA	MPWLC BeenaGanj	420.05
PSS	R-18	MADHYA PRADESH	SHIVPURI	MPWLC BAOARWAS	2138.05
PSS	R-18	MADHYA PRADESH	Indore	MPWLC Depalpur	452.76
PSS	R-18	MADHYA PRADESH	NARSINGHPUR	MPWLC Gotegaon	141.201
PSS	R-18	MADHYA PRADESH	BETUL	MPWLC Betul	402.622
PSS	R-18	MADHYA PRADESH	DAMOH	MPWLC Jabera	420.65
PSS	R-18	MADHYA PRADESH	SAGAR	MPWLC Rehali	279.44
PSS	R-18	MADHYA PRADESH	SAGAR	MPWLC Deori	40.94
PSS	R-18	MADHYA PRADESH	SAGAR	MPWLC Banda	233.51
PSS	R-18	MADHYA PRADESH	SAGAR	MPWLC Rahatgarh	363.26
PSS	R-18	MADHYA PRADESH	TIKAMGARH	MPWLC Tikamgarh	113.31
PSS	R-18	MADHYA PRADESH	AGAR	MPWLC Agar Malwa	37.05
PSS	R-18	MADHYA PRADESH	AGAR MALWA	MPWLC Susner	209.16
PSS	R-18	MADHYA PRADESH	DEWAS	MPWLC Bagli	14.55
PSS	R-18	MADHYA PRADESH	DEWAS	MPWLC Dewas	361.26
PSS	R-18	MADHYA PRADESH	RAISEN	MPWLC Bareli	209.42
PSS	R-18	MADHYA PRADESH	RAISEN	MPWLC Begamganj	145.4
PSS	R-18	MADHYA PRADESH	SEHORE	MPWLC Ichhawar	275.754
PSS	R-18	MADHYA PRADESH	ASHOKNAGAR	MPWLC Ashoknagar	25.824
PSS	R-18	MADHYA PRADESH	ASHOK NAGAR	MPWLC Chanderi	208.57
PSS	R-18	MADHYA PRADESH	SHIVPURI	MPWLC Karera	290.7
PSS	R-18	MADHYA PRADESH	BALAGHAT	MPWLC Baihar	298.49
PSS	R-18	MADHYA PRADESH	NARSHINGHPUR	CWC Narshinghpur	615.52
PSS	R-18	MADHYA PRADESH	DAMOH	MPWLC Markfed-Jabera	346.42
PSS	R-18	MADHYA PRADESH	DEWAS	MPWLC Satwas	191.32
PSS	R-18	MADHYA PRADESH	SHAJAPUR	MPWLC Maksi	96.7
PSS	R-19	MADHYA PRADESH	BHOPAL	MPWLC Harrakheda	534.484
PSS	R-19	MADHYA PRADESH	RAJGARH	MPWLC Narsinggarh	511.098287
PSS	R-19	MADHYA PRADESH	RAJGARH	MPWLC Chhapiheda	630.504
PSS	R-19	MADHYA PRADESH	SEHORE	MPWLC Ashta	178.204
PSS	R-19	MADHYA PRADESH	SEHORE	MPWLC Takipur	499.847
PSS	R-19	MADHYA PRADESH	GUNA	MPWLC Aron	567.196
PSS	R-19	MADHYA PRADESH	GUNA	MPWLC Guna	971.112
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHIVPURI	MPWLC Shivpuri	1607.66533
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHIVPURI	MPWLC Karera	607.11
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHIVPURI	MPWLC BADARWAS	495.808905
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHYOPUR	MPWLC Shyopur	520.568
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHYOPUR	CWC Shyopur	730.425
PSS	R-19	MADHYA PRADESH	BARWANI	MPWLC Barwani	311.2512346
PSS	R-19	MADHYA PRADESH	BURHANPUR	CWC Burhanpur	508.478

महाराष्ट्र/स.स.स.

PSS	R-19	MADHYA PRADESH	JHABUA	MPWLC Meghnagar	507.421
PSS	R-19	MADHYA PRADESH	SEONI	MPWLC PALARI	522.35
PSS	R-19	MADHYA PRADESH	AGAR MALWA	MPWLC Agar	430.508
PSS	R-19	MADHYA PRADESH	DEWAS	MPWLC Sonkatchh	618.5
PSS	R-19	MADHYA PRADESH	DEWAS	MPWLC Kantaphod	854.2910115
PSS	R-19	MADHYA PRADESH	MANDSOUR	MPWLC Mandsour	597.223
PSS	R-19	MADHYA PRADESH	MANDSOUR	MPWLC Pipaldamandi	815.965
PSS	R-19	MADHYA PRADESH	MANDSOUR	MPWLC Shamgarh	17.022
PSS	R-19	MADHYA PRADESH	RATLAM	MPWLC Jaora	147.309048
PSS	R-19	MADHYA PRADESH	RATLAM	MPWLC Alot	46.5214066
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHUJALPUR	MPWLC Shujalpur	1821.57
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHUJALPUR	MPWLC Shajapur	2815.612
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHUJALPUR	MPWLC Kalapipal	1581.496
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHUJALPUR	MPWLC Moman Barodia	537.971
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHUJALPUR	CWC Shajapur	700.5
PSS	R-19	MADHYA PRADESH	UJJAIN	MPWLC Ujjain	438.147
PSS	R-19	MADHYA PRADESH	UJJAIN	MPWLC Tarana	1117.625
PSS	R-19	MADHYA PRADESH	RAJGARH	MPWLC Sarangpur	479.85
PSS	R-19	MADHYA PRADESH	SEHORE	MPWLC Shampur	253.88
PSS	R-19	MADHYA PRADESH	ASHOKNAGAR	MPWLC Isagarh	373.94
PSS	R-19	MADHYA PRADESH	ASHOKNAGAR	MPWLC Chanderi	320.821
PSS	R-19	MADHYA PRADESH	DATIA	MPWLC Datia	116.65
PSS	R-19	MADHYA PRADESH	GUNA	MPWLC Raghogarh	249.176
PSS	R-19	MADHYA PRADESH	GUNA	MPWLC Kumbhraj	195.265
PSS	R-19	MADHYA PRADESH	GUNA	MPWLC Maksudangarh	133
PSS	R-19	MADHYA PRADESH	GWALIOR	MPWLC Dabra	464.8
PSS	R-19	MADHYA PRADESH	GWALIOR	MPWLC Barua	225.628
PSS	R-19	MADHYA PRADESH	DHAR	MPWLC Badnawar	499.771
PSS	R-19	MADHYA PRADESH	DHAR	MPWLC Dhamnood	179.2
PSS	R-19	MADHYA PRADESH	DHAR	MPWLC Manawar	288.75
PSS	R-19	MADHYA PRADESH	DHAR	MPWLC Sardarpur	224.68
PSS	R-19	MADHYA PRADESH	INDORE	MPWLC Mhow	228.5
PSS	R-19	MADHYA PRADESH	KHARGONE	MPWLC Badwaha	136.785
PSS	R-19	MADHYA PRADESH	KHARGONE	MPWLC Khargone	182.681
PSS	R-19	MADHYA PRADESH	DINDORI	MPWLC Dindori	172.29
PSS	R-19	MADHYA PRADESH	JABALPUR	MPWLC Shahpura	163.5
PSS	R-19	MADHYA PRADESH	MANDLA	MPWLC Mandla	145.492
PSS	R-19	MADHYA PRADESH	MANDLA	MPWLC Nainpur	354.9
PSS	R-19	MADHYA PRADESH	SEONI	MPWLC Dhuma	390.098
PSS	R-19	MADHYA PRADESH	SEONI	MPWLC DHANORA	162.5
PSS	R-19	MADHYA PRADESH	HOSANGABAD	MPWLC Macheria Kalan	203.722
PSS	R-19	MADHYA PRADESH	HOSANGABAD	MPWLC Dhikwada	370.759
PSS	R-19	MADHYA PRADESH	ANNUPUR	MPWLC Anuppur	113.25
PSS	R-19	MADHYA PRADESH	REWA	MPWLC Sirmour	331.276
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHAHDOL	MPWLC Budhar	388.6
PSS	R-19	MADHYA PRADESH	SHAHDOL	MPWLC Shahdol	101.55
PSS	R-19	MADHYA PRADESH	SINGRAULI	MPWLC Chitrangi	116.35
PSS	R-19	MADHYA PRADESH	UMARIYA	MPWLC Umarliya	438.709
PSS	R-19	MADHYA PRADESH	CHHATARPUR	MPWLC Harpalpur	251.25
PSS	R-19	MADHYA PRADESH	CHHATARPUR	MPWLC Nougaoon	268.1
PSS	R-19	MADHYA PRADESH	TIKAMGARH	MPWLC Jatara	269.85
PSS	R-19	MADHYA PRADESH	TIKAMGARH	MPWLC Niwadi	354.8
PSS	R-19	MADHYA PRADESH	TIKAMGARH	MPWLC Badoraghat	191.95
PSS	R-19	MADHYA PRADESH	AGAR MALWA	MPWLC Nalkheda	19.429
PSS	R-19	MADHYA PRADESH	AGAR MALWA	MPWLC Susner	167.77
PSS	R-19	MADHYA PRADESH	DEWAS	MPWLC Satwas	406.85
PSS	R-19	MADHYA PRADESH	NEEMUCHI	MPWLC Manasa	227.315
PSS	R-18	MADHYA PRADESH	SHIVPURI	MPWLC Pichher	1533.58
				TOTAL	76698.45021

Handwritten signature/initials

विवरणपत्र "ब"

शासन निर्णय क्र.अधापू २०२०/प्र.क्र.७६/नापु-२२, दिनांक १८.८.२०२० सोबतचे
विवरणपत्र "ब"

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या चण्यापासून माहे जुलै ते नोव्हेंबर, २०२० या पाच महिन्यांच्या कालावधी करिता प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका १ किलो वितरीत करावयाच्या मोफत चणाडाळीचे मासिक नितयन

अ.क्र	जिल्हा	चणाडाळ (मे. टन)
1	अ परिमंडळ	148.390
2	ड परिमंडळ	230.000
3	ई परिमंडळ	468.000
4	फ परिमंडळ	665.000
5	ग परिमंडळ	280.000
	मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र	1791.390
6	ठाणे	188.000
7	पालघर	384.983
8	रायगड	429.667
9	रत्नागिरी	288.000
10	सिंधुदुर्ग	176.000
11	नाशिक	767.810
12	धुळे	299.900
13	जळगाव	599.700
14	नंदूरबार	266.000
15	अहमदनगर	681.467
16	पुणे ग्रामीण	628.000
17	पुणे शहर	325.000
18	सोलापूर ग्रामीण	408.000
19	सोलापूर शहर	98.000
20	कोल्हापूर	558.767
21	सांगली	395.900
22	सातारा	402.333
23	औरंगाबाद	474.900
24	जालना	344.000
25	नांदेड	491.867
26	बीड	363.000
27	उस्मानाबाद	244.719
28	परभणी	280.000
29	लातूर	344.950
30	हिंगोली	180.200
31	अमरावती	414.000
32	वाशिम	242.607
33	अकोला	308.000
34	बुलढाणा	430.000
35	यवतमाळ	437.333
36	नागपूर ग्रामीण	385.000
37	नागपूर शहर	377.000
38	वर्धा	244.067
39	भंडारा	258.000
40	गोंदिया	225.800
41	चंद्रपूर	400.000
42	गडचिरोली	205.333
राज्याची एकूण		15339.692